

ARTSON ENGINEERING LIMITED

18th October 2021

Corporate Relationship Department **BSE Limited**, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001, Maharashtra

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper publication - Unaudited Financial Results (UFR) for the 2nd Quarter ended 30th September 2021- Reg.

As required under Regulation 47(1)(b) read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the extract of the Statement of UFR of the Company for the 2nd Quarter ended 30th September 2021 was published in Business Standard (English), all India edition; and Navakal (Marathi), Mumbai edition, on 18th October 2021.

Enclosed the clippings for your reference.

Yours Truly, For **Artson Engineering Limited**

Sd/-**Deepak Tibrewal**Company Secretary
FCS 8925



5613

Place: Hyderabac

Andhra Pradesh State FiberNet Limited



Proposals are invited from interested agencies for RFP for leasing of Dark Fibers of OPGW laid on certain sections of APTRANSCO EHT links in AP.

Details of the RfPs may be downloaded from the website: www.apsfl.in or on e-procurement platform tender.apeprocurement.gov.in

Manual proposals are invited from interested agencies for empanelment of a) Empanelment of Last Miley Agency (LMA) for providing connectivity from AFSPL PoP to Customer Premises Location, Government Connections and other miscallaneous b) Procurement of 24F ADSS OFC c) 6F ADSS OFC d) 2F ADSS OFC e) 24F Pole Accessories f) 2F Pole Accessories.

Details of the RfPs may be downloaded from the website: www.apsfl.in. For any queries Email: apsfl@ap.gov.in

> Managing Director APSFL

FORM G (8 th Revision)

MODIFICATION IN INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (to be read with Form G dated 24.08.2021)

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE RESOLUTION APPLICANTS FOR

RAIGARH CHAMPA RAIL INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED						
	RELEVANT PA	RTICULARS				
1.	Name of the corporate debtor	Raigarh Champa Rail Infrastructure Private Limited				
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	14th May, 2009				
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Hyderabad				
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U60300TG2009PTC063665				
5.	Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor	8-2-293/82/A/431/A, Road No. 22, Jubilee Hills, Hyderabad, Telangana 500033 IN				
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	01st January 2021				
7.	Date of invitation of expression of interest	Modification on 18th October 2021 (Initially published on 17th March 2021 followed by amendment on 09th April 2021, 24th April 2021, 31st May 2021,15th June, 2021, 30 th July 2021,5th August, 2021 and 24th August, 2021)				
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Eligible Resolution Applicants were identified in accordance with Detailed Invitation for Expression of Interest dated 24th August, 2021.				
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Norms of ineligibility were as referred to in Detailed Invitation for Expression of interest.				
10.	Last date for receipt of expression of interest	The last date was on 8th September 2021. No further extensions provided.				
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	Issued on 13th September 2021				
12.	Last date for submission of objections to provisional list	18th September 2021				
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	Issued on 28th September 2021				
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	Issued on 18th September 2021 to Eligible Resolution Applicants.				
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum("IM") and further information	Manner was as specified in Detailed Invitation for Expression of Interest. The Eligible Resolution Applicants have been provided with relevant information.				
16.	Last date for submission of resolution plans	3rd November 2021 (As extended from earlier date of 18 th October 2021) (subject to permissible extensions)				
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	Only those resolution applicants whose name was identified in final list of prospective resolution applicants pursuant to Form G dated 24.08.2021 can submit resolution plan in manner laid down in the Request for Resolution Plan (RFRP).				
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	3rd December, 2021 (subject to permissible extensions)				
19.	Name and registration number of the resolution professional	Mr. V Venkatachalam Registration Number: IBBI/IPA-002/IP-N00267/2017-18/10780				
20.	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Mr. V Venkatachalam Address: No. 12-13-205, Street No. 2, Tarnaka,Secunderabad – 500017 Email ID: vaaranasivkchalam@gmail.com				
21.	Address and email to be used for corres pondence with the resolution professional	No. 12-13-205, Street No. 2, Tarnaka, Secunderabad – 500017 Email: ip.rcripl@ibcprofessionalsolutions.com				
22.	Further Details are available at or with	Further details available at following weblink: http://www.ksk.co.in/RCRIPL				
23.	Date of publication of Form G	18th October 2021				

mavi mutual fund

NAVI AMC LIMITED

(FORMERLY KNOWN AS ESSEL FINANCE AMC LIMITED)

Registered Office: Peerless Mansion, 1, Chowringhee Square, Kolkata-700069 Tel: 033 40185000; Fax: 033 40185010; Toll free no. 1800 103 8999. Website: www.navimutualfund.com. Email: mf@navi.com

CIN: U65990WB2009PLC134537

CORRIGENDUM (No. 01 of 2021-22)

This is in continuation to the Notice cum addendum No. 25 of 2021-22 dated October 04, 2021, please note that Mr. Hari Shyamsunder has been appointed as a Fund Manager of 'Navi Long Term Advantage Fund' and 'Navi 3 in 1 Fund (Equity portion)' of Navi Mutual Fund w.e.f. Thursday, September 30, 2021.

It may be noted that 'Navi Long Term Advantage Fund' was inadvertently mentioned as 'Navi Arbitrage Fund' in the aforementioned Notice cum addendum.

All the other terms and conditions as mentioned in the aforementioned Notice cum addendum shall remain unchanged.

> For Navi AMC Limited (Formerly Essel Finance AMC Limited) (Investment Manager to Navi Mutual Fund) (Formerly Essel Mutual Fund)

Place: Bengaluru Date: October 14, 2021

Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

SANGAM (INDIA) LIMITED

CIN: 17118RJ1984PLC003173
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

/∌ in Lakhe\

L	HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2021 (< III CAKIIS)						
	Particulars	Quarter Ended Half Year E		r Ended	Financial Year Ended		
ı		30.09.21	30.06.21	30.09.20	30.09.21	30.09.20	31.03.21
L			Unaudite	1	Unai	udited	Audited
ľ	Total Income from Operations	64220	41295	31329	105515	42346	136878
12	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or	4684	2007	(580)	6691	(5541)	198
ı	Extraordinary Items)						
ľ	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or	4684	2007	(580)	6691	(5541)	198
ı	Extraordinary items)						
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or	2987	1289	(424)	4276	(3676)	421
ı	Extraordinary items)						
ŀ	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss	3055	1317	(416)	4372	(3471)	916
ı	for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]						
1	Paid-up Equity Share Capital	4342	4342	3942	4342	3942	4342
ľ	' Other Equity						50892
8	Earning per share (not annualised) (before extraordinary items)	6.88	2.97	(1.08)	9.85	(9.32)	1.04
ı	(of ₹ 10/- each) Basic & Diluted (In ₹)						
١	Earning per share (not annualised) (after extraordinary items)	6.88	2.97	(1.08)	9.85	(9.32)	1.04
ı	(of ₹ 10/- each) Basic & Diluted (In ₹)						
г	•						

- 1 The above Consolidated financial results for the quarter ended 30th September, 2021 were reviewed by the Audit Committee and thereafter were approved by the Board of Directors in their meeting held on 16th October, 2021.
- 2 As per regulation 47(b) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 result on standalone basis for the quarter ended 30th September 2021 is given: (1) Revenue from Operations 63844 Lakhs (2) Profit/Loss Before Tax 4674 Lakhs and (3) Profit/Loss after
- B The Board of Directors of the Sangam India Limited (SIL) and Sangam lifestyle Ventures Limited (SLVL) has approved the Scheme o Amalgamation of SLVL with SIL on dated 14th September, 2020 and 12th September, 2020 respectively, appointed date being 1st April, 2020. As per order dated 1st April, 2021, the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"), Jaipur Bench, the Extra-Ordinary General Meeting of the Equity Shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors of Sangam (India) Limited were held on Saturday, the 22nd May, 2021 to approve the scheme of Merger. Accounting effect of the merger will be given once Scheme is approved by the NCLT.
- l As approved by the Board of Director, the proposed expansion programme for installation of 32832 spindles for manufacturing of cotton varn at Spinning unit – II, village Sareri Bhilwara (Raj) is in process.
- 5 The above is an extract of the detailed Consolidated Financial Result for the quarter ended 30th September, 2021 filed with the stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Standalone and Consolidated financial results are available on the stock Exchanges websites at www.nseindia.com, www.bseindia.com and on the company's website www. sangamgroup.com.

For and on behalf of the Board of Directors

Regd.Off.: Atun, Chittorgarh Road, Bhilwara-311001 (Raj.) Phone: 01482-245400, Fax: 01482-245450 Web: www.sangamgroup.com, Email: secretarial@sangamgroup.com



Date: October 16, 2021

Place: Bhilwara

Sd/-V. Venkatachala

Resolution Professional

Raigarh Champa Rail Infrastructure Private Limite







(R.P. Soni)

Chairman

Date: 16th October 2021

Place : Pune

DIN-00401439

TPS DL Kamapalli, Courtpeta, Berhampur, Ganjam, Odisha, India -760 004

NOTICE INVITING TENDER

TP Southern Odisha Distribution Limited (TPSODL) invites tender from eligible vendors for following

SI. No.	Tender Description	Tender Enquiry No.	EMD (Rs. Lakhs)	Tender Fee Inclusive of GST (Rs.)	Last date & time of Payment of Tender Fee
1.	Rate Contract for Supply of Auto-reclosures and Sectionalizers.	TPSODL/OT/ 2021-22/062	2.00	5,000	28.10.2021, 17:00Hrs.
2.	Rate Contract for Supply of O/H Communicable FPI with DCU Associated Material	TPSODL/OT/ 2021-22/063	9.00	5,000	28.10.2021, 17:00Hrs.
3.	Rate Contract for Housekeeping and Pantry services at various Office locations at TPSODL, Odisha.	TPSODL/OT/ 2021-22/064	8.00	5,000	28.10.2021, 17:00Hrs.

For detailedtender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com



ARTSON ENGINEERING LIMITED

CIN: L27290MH1978PLC020644

(A Subsidiary of Tata Projects Limited)

Regd. Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 76, MH. Tel: 022-66255600; Email: investors@artson.net; website: www.artson.net

EXTRACT OF THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (UFR) FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

(Rs. In Lakhs unless otherwise stated)

/ear nded 13.2021
232.17
1.18)
37.88)
30.81)
9.20
57.73)
.54)
.54)
5

- . The accumulated losses of the Company (including other comprehensive income) as at 30 September 2021 stood at Rs. 4,622.19 Lakhs. On account of the operating losses during the previous year and other indicators, the Management, including the Board of Directors of the Company, has performed an assessment on the Company's ability to continue as a going concern. The Board of Directors based on its review of the approved business plan and the future cash flow projections prepared for the next twelve months from the date of the financial results has assessed that the Company would be able to meet its cash flow requirements for the next twelve months from the date of financial results considering the following reasons:
- a) The Company expects growth in the business, improvement in the operating margins and improvement in the Cash flows in the future by focusing on the following:
 - i. The Company has a pending order book for around Rs. 20,744.01 Lakhs as at 30 September 2020. Additionally, the Company is hopeful of receiving some orders for which it has already submitted its bids. ii. The Company is in the process of bidding for multiple projects for Tata Projects Limited ('TPL'), Holding Company and it is
 - hopeful of receiving orders from TPL in the coming quarters based on competitive bidding and Arm's Length Pricing norms. iii. The Company plans to successfully pursue for customer claims in the next quarters, which would significantly improve it
 - operating margins as well as its cash flows. iv. Some of the major projects of the Company are in the final stages of completion and the Company plans to complete the pending
 - milestones for these projects in the next couple of quarters. This would reduce the unbilled revenue amount which in turn would improve the working capital/Cash flow situation of the Company.
 - v. The Company is also in the process of reviewing its borrowing facilities and is currently renegotiating with lenders for lower interest rates. The Company, through this exercise, is trying to reduce its finance cost, thereby improving the overall margins.
 - vi. During the guarter ended June 30 2021, the Company converted its Payables to Holding Company amounting to Rs. 1,000 Lakhs into an Interest Free Loan for a period of 10 years. This has improved the overall working capital situation of the Company. Additionally, as per the requirements of Ind AS 109, the Company has computed the deemed financial benefit on the interest free horrowing availed and the said benefit has been taken to Other Equity which has improved its net worth position.
- b) As at 30 September 2021 there are two Directors nominated by TPL on the Board of Company, which demonstrates its continuous operational and business support.

Based on the assessment performed above, the Management has prepared the accompanying financial results on a going concern basis.

Covid-19 which had spread across the globe, including India, had resulted in decline in economic activities. Though the situation has improved now, the extent to which the business/operations of the Company had impacted will depend on future developments, which are still uncertain. Whilst the Company has a committed order book of Rs. 20,744.01 Lakhs as at 30 September 2021, there is slight uncertainty about the extent of Covid-19 impact on the operations of the Company. Further, the Company has carried out an assessment of "going concern", the recoverability and carrying value of assets, etc. based on certain assumptions, cumulative knowledge and understanding of the business and current indications of future economic conditions and has made adjustments, wherever necessary. However, the actual impact may be different from that estimated as at the date of approval of the financial results.

For and on behalf of the Board of Directors

Vinayak K. Deshpande

देश अंधारात आहे, त्यामुळे यूपीला योगी नाही तर योग्य सरकारची गरज आहे

खोटी आश्वासने आणि प्रचाराद्वारे उत्तर प्रदेशात सरकार चालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चिरडण्यासाठी जनता तयार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशला योगी सरकारची नव्हे तर आणि योग्य सरकारची गरज असल्याचा घणाघात समाजवादी (सपा) अध्यक्ष अखिलेश यांनी भाजपवर घातला. रविवारी सपा मुख्यालयात यादव यांनी बहुजन समाज पक्षाचे (बसपा) माजी प्रदेशाध्यक्ष आर एस कुशवाह यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्मचारी संयुक्त परिषदेचे नेते हरिकिशोर तिवारी, मुझफ्फरनगरचे माजी खासदार कादिर राणा आणि त्यांच्या समर्थकांना समाजवादी पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. योगी सरकारने जनतेला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे आश्वासन दिले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. अखिलेश यादव यांनी रविवारी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, यूपीतील जनतेने विश्वास ठेवून योगी

परभणी, वाशिमला

परतीच्या पावसाचा फटका

परभणी - परभणीसह वाशिम

जिल्ह्यात काल रात्रीपासून परतीच्या

धुमाकूळ

मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे

शेतातील उभे पिक वाहून गेले आहे.

सोयाबिन पिकालाही पावसाचा

फटका बसला असून यामुळे

शेतकरी हवालदिल झाला आहे.

परभणी शहरासह जिल्ह्याभरात

काल रात्रीपासून संततधार पाऊस

काढणी थांबली असून ज्या

शेतकर्यांनी आपले सोयाबीन

काढले आहेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच यंदा परभणी

जिल्ह्यात सरासरीच्या जास्त पाऊस

झाला आहे ज्यात साडे चार लाख

हेक्टरवरील नुकसान झालेले आहे.

त्यातून जे काही वाचले आहे ते

पदरात पाडून घेण्याचा शेतकरी

प्रयत्न करत आहेत मात्र पुन्हा पाऊस

मुरु झाल्याने तेही हाथी लागण्याची

शक्यता आता मावळली आहे.

वाशिममध्येही काल रात्री पावसाने

जोरदार हजेरी लावली. पावसामळे

अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

उभ्या शेतात पाणी शिरल्याने

पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सौ. रूपल ध्रपेलिया (*'दिवंगत सदस्य'*) या

सोसायटी लि., पत्ता - सीटीएस क्र. १६१३,

६१३/१, एम. व्ही. रोड, मरोळ, अंधेरी पूर्व,

आणि डिस्टिंक्टीव्ह क्र. ९६ ते १०० (दोन्ही

समाविष्ठ) धारण केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र

१९ अंतर्गत रा. ५०/- प्रत्येकी किंमतीच्या

शीर्षक आणि हितसंबंधाच्या धारणकर्त्या

आणि '**सॅटेलाईट सिल्झर**' या संस्थेच्या

इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील युनिट क्र.

२०४ मधील ५०% हिस्सा, हक्क, शीर्षक आपि

हितसंबंधाच्या धारणकर्त्या दि. २४ फेब्रुवारी

२०२१ रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता

दिवसंगत सदस्याचे पती श्री. मनोज धुपेलिया

यांनी संस्थेकडे दिवंगत सदस्याचे सदर

समभाग, सदर युनिटमधील ५०% हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंध आणि दिवंगत

यदञ्चाने यंख्येन्या भांडतल / मालमनेमधील

हितसंबंध त्याच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता

संस्था याद्वारे दिवंगत सदस्याचे सदर समभाग

सदर राजिटमधील ५०% हिस्सा. हक्क. शीर्षक

आणि हितसंबंध आणि दिवंगत सदस्याचे

संस्थेच्या भांडवल/मालमत्तेमधील हितसंबंध

श्री. मनोज धुपेलिया यांच्या नावे हस्तांतरित

करण्यास वारस किंवा वारसांकडून किंवा इतर

दावेदार किंवा आक्षेपदारांकडून सदर सूचनेच्या

संस्थेच्या भांडवल/मालमत्त्रेमधील दिवंगत

सदस्याचे सदर भाग, सदर युनिट आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यास त्याच्या/

तिच्या/त्यांच्या दाव्यांच्या/ आक्षेपांच्या समर्थनार्थ कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह, दावे

किंवा आक्षेप मागवित आहे. वर विहीत केलेल्या

कालावधीमध्ये जर कोणतेही दावे/ आक्षेप

प्राप्त न झाल्यास, संस्था दिवंगत सदस्याच्या

संस्थेच्या भांडवल / मालमत्तेमधील भाग आणि

हितसंबंधांबाबत संस्थेच्या उप-विधीअंतर्गत

-देण्यात आलेल्या पद्धतीने व्यवहार करण्यास

ठिकाणः मुंबई

सॅटेलाईट सिल्वर को-ऑप.

प्रिमायसेस सोसायटी लि

करिता आणि त्यांच्या वती

मान. सचिव

रामेश्वर मिहीय

प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या कालावधीमध्ये

(पाच) भागांमधील ५०% हिस्सा, हक्क,

- ४०० ०५९ ('संस्था') च्या सदस्य

आहे. त्यामुळे सोयाबीन

पावसाने

घातला.

अखिलेश यादवांचा भाजपवर घणाघात

सरकारला लोकसभेत आणि २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात दोनदा सरकार स्थापन करण्यास मदत केली, परंतु त्यांच्या अपेक्षा पायदळी तुडवल्या गेल्या. ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स बनवण्याचे आश्वासन दिले होते, तर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लोकांना एक डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आश्वासन दिले होते, पण त्याचा परिणाम अजुनही तसाच आहे. ते म्हणाले की महागाई नियंत्रित करण्याचे आश्वासन देखील कोरे असल्याचे सिद्ध झाले. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत ते कित्येक पटीने महाग झाले आहे. सर्व गरीब मजुर आज उपासमारीच्या मार्गावर आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळींचे भाव गगनाला भिडत आहेत. आपला देश जागतिक निर्देशांकात पाकिस्तान, नेपाळ आणि

बांगलादेशच्याही मागे गेला आहे कुपोषणात उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हे सर्व भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घडले आहे. ते म्हणाले की, भाजपा सरकार मोठ्या प्रमाणावर गरीब लोकांना गह् आणि तांदुळ देत असल्याचे सांगते, पण ते लोकांचे पोट भरण्यास सक्षम नाही. सपा सरकारच्या कार्यकाळात मुरू झालेली अक्षय पत्र योजना केवळ लखनौमध्ये मर्यादित राहिली आहे. मुलांचे शिक्षण डबघाईला आले आहे. शिक्षणाची सोय नाही. तरुणांना रोजगार नाही. देशाचे भविष्य अंधारात आहे. हे सरकार फक्त घोषणा आणि जाहिरातींमध्ये चांगले दिसते. सरकार म्हणते की त्याने एक लाख नोकऱ्या दिल्या आहेत. तसे असल्यास, सरकारने नोकरी शोधणाऱ्यांची यादी सार्वजनिक करावी. तसेच लखीमपूर प्रकरणाचा निषेध करत ते म्हणाले. जर शेतकऱ्याने आपल्या हक्कांची मागणी केली तर त्याला टायरने चिरडले जाते. सर्वसामान्यांचे खरे तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा पोषक आहे पण त्याला दहशतवादी ठरवले जाते

उत्तराखंडला पावसाचा इशारा! रेड अलटे

हवामान

शाळा बंदचे आदेश

उत्तराखंडमध्ये १८ऑक्टोबरला अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट आणि १९ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडच्या बहुतांश ठिकाणी पहाटेच्या वेळी पाऊस सुरू झाला आणि उंच डोंगरांवर बर्फवृष्टीमुळे हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आणि पर्यटक आणि चारधाम यात्रेला प्रतिबंध करत येणाऱ्या भाविकांना विशेष काळजी घेण्याचे

मुसळधार पावसाबाबत मुख्य सचिव डॉ एस एस संधू यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आणि पोलीस, एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील ठिकाणी हाय अलर्टचे निर्देश दिले.तर चार धाम यात्रा मार्गावर विशेष काळजी घेण्याच्या सूचना देताना ते म्हणाले की, भाविक आणि पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले पाहिजे. गढवाल आणि कुमाऊंमधून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे.

धामी यांनी राज्यातील

आवाहन केले. खारच्या झोपडपट्टीत मलेरियाचा शिरकाव अनेक नागरिक तापाने फणफणले

पुणे, प्रतिनिधी

दारुसाठी वारंवार पैसे

मागूनही ते न दिल्याने

एका ३२ वर्षीय तरुणाने

साठ वर्षीय आईचा खून

केला. लोखंडी सळई

केल्याने एकच खळबळ

उडाली आहे. पुण्यातील

सिंहगड रोड भागात

ही घटना घडली आहे.

पोलिसांनी मुलाला अटक

केली आहे. विमल

दत्तोपंथ कुलथे (६०, रा.

नर्हे) असे खून झालेल्या

आईचे नाव आहे.

याप्रकरणी मुलगा सचिन

कड्याने

खून

हातातील

मारहाणकरून

दारूसाठी पैसे न दिल्याने

मुलाकडून आईची निर्घृण हत्या

अटक केली आहे.

याप्रकरणी

पोलीस

प्रकरणी

तक्रार

कुलथे

या

चिंतामणी यांनी सिंहगड

दिली

माहिती, आरोपी सचिन

यांना

व्यसन होते. तो काहीही

कामधंदा करीत नव्हता.

घटनेच्या दिवशी त्याने

पैसे मागितले होते. परंतु

पैसे न दिल्याने त्याने

रागाच्या भरात आईला

बेदम मारहाण केली.

डोक्यात लोखंडी सळई

व हातातील कड्याने

मारहाण केली. त्यातच

आईकडे दारू

अनिता

ठाण्यात

आहे.

अधिक

साठी

🔳 मुंबई

खार (पूर्व) च्या झोपडपट्यांमध्ये डेंग्यू व मलेरियाने शिरकाव केला अनेक रहिवाशी तापाने फणफणले आहेत. कोरोनामुळे धास्तावलेल्या स्थानिकांना आता डेंग्यू व मलेरियाची सतावू लागली पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा स्थानिकांकडन

जात आहे. बदलते वातावरण आणि वस्त्त्यातून वाढत्या डासांचा सुळसुळाट यामुळे खार जवाहर नगर, आदर्श लेन, टिळक नगर, जयहिंद नगर, तीन बंगला, चमडावाडी, अमृत नगर आदी वस्त्यातून तापाची साथ पसरली आहे, अशी माहिती देऊन येथील रहिवाशी पुढे म्हणाले की, घराघरांमध्ये तापाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून वैद्यकीय उपचारासाठी खासगी दवाखान्यात रुग्णांची

संख्या वादू लागली आहे. या वस्त्यातुन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी किटक नियंत्रक विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. तर पालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करणे आहे. लाेक प्रतिनिधीं नी ही रहिवाशांच्या आरोग्यावर भर देण्यास प्रशासनाला पाडले पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची

'झी' आणि 'इन्व्हेस्को' यांच्यात जवळपास

एक महिन्यापासून कंपनीच्या नियंत्रणावरून

वाद सुरू आहे. 'इन्व्हेस्को'चा 'झी'मध्ये

१८ % हिस्सा आहे तर 'झी'चे संस्थापक

असलेल्या सुभाष चंद्रा गोएंका यांच्या

कुटुंबाकडे फक्त ४ % हिस्सा आहे. असे

असूनही कंपनीचा कारभार गोएंका कुटुंबाकडे

राहण्याची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली आहे.

त्यामुळेच 'झी'मधील सर्व महत्त्वाच्या

पदांवर त्यांच्याच कुटुंबातील माणसे आहेत

असे म्हणत 'इन्व्हेस्को'ने गोएंका समूहाची

एकहाती सत्ता कमी करण्याची जोरदार तयारी

सुरू केली होती. 'झी'चे मुख्य कार्यकारी

अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक

पुनीत गोएंका आणि अन्य दोन संचालकांना

हटवून, सहा नव्या संचालकांच्या नियुक्तीसह

संचालक मंडळाची पुनर्रचना केली जावी, या

मागणीवर 'इन्व्हेस्को' आग्रही होती. त्यांनी

भागधारकांना लिहिलेल्या पत्रात देखील

या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. पुनीत

गोएंका, अशोक कुरियन आणि मनीष चोखानी

यांना संचालक मंडळावरून बरखास्त करावे,

वर्षे, राहणार - न्यु बी.डी.डी. चाळ क्र. २/बी, रुम क्र. ५६, वि.वाय. दहिवलकर बुवा मार्ग

माझ्या अशिलांचे वडील अशोक बाजीराव भोसले हे बृहन्मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बक्कल क्र. १०५५९, नायगांव पोलीस मुख्यालय येथे कार्यरत होते. ते नियत वयोमानानसार दिनांक ३०/११/२००८ रोजी सेवानिवत्त झाले व त्यांचे दिनांक २७/१०/२०१९ गेजी निधन द्याले असन माद्यी आई श्रीमती ग्लपभा अशोक भोसले यांचे दिनांक ०४/११/२०२० रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात खालील प्रमाणे वारस आहोत

श्री. योगेश अशोक भोसले सौ. सप्रिया संतोष शिंदे

मयत व्यक्तीशी नाते विवाहित मुलगी

माझ्या अशिलांचे म्हणणे आहे की, माझ्या अशिलांना बी,डी,डी, चाळ पूर्नविकास प्रकल्प अंतर्गत शासन निर्णयाचा फायदा मिळण्याकरीता पात्र ठरविणे आवश्यक असल्याने मयत अशोक बाजीराव भोसले यांच्या पश्चात माझ्या अशिल हया कायदेशीर वारस विवाहित मुलगी असुन माझ्या अशिल वारस प्रमाणपत्रासाठी जाहिर नोटीस देत आहेत. यासाठी कोणताही ना हरकत आक्षेप असल्यास १५ दिवसांत आपली तक्रार नोंद करावी अन्यथा कोणताही आक्षेप नाही असे गहित धरण्यात येईल.

त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. कुलथे (३२) याला अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान अहमद शाह अहमदझाईंचे निधन

काबल- अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान अहमद शाह अहमदझाई यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. अहमद शाह अहमदझाई यांनी १९९२ ते १९९४ पर्यंत अफगाणिस्तान सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. यानंतर ते १९९५ ते १९९६ पर्यंत अफगाणिस्तानचे पंतप्रधान होते. यानंतर तालिबान्यांनी देशावर कब्जा केला आणि माजी पंतप्रधानांना देश सोडावा लागला. भारतात राहणारे अहमद शाह अहमदझाई याच महिन्यात भारतातून अफगाणिस्तानात परतले होते. अहमद शाह अहमदझाई यांचा जन्म काबुल प्रांतातील खाकी जब्बार जिल्ह्यातील मलंग या गावी झाला. त्यांनी काबुल विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर कृषी मंत्रालयात काम केले. १९७२ मध्ये त्यांना अमेरिकेतील कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी १९७५ मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि सौदी अरेबियातील किंग फैसल विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९७८ मध्ये कम्युनिस्ट बंडानंतर अहमदझाई मुजाहिदीनमध्ये सामील

जाहिर नोटीस

नायगांव, मुंबई- ४०० ०१४, यांच्या सांगण्यावरुन जाहिर नोटीस देत आहे

अ.क्र.

(माहेरचे नाव शोभना अशोक भोमले या व्यतिरिक्त अन्य कोणीही वारस नाहीत.

> सही/-एस.बी.शिंदे विकल. हायकोर्ट परेल, भोईवाडा, मुंबई-१२

बृहठसुंबई महानगरपालिका

आरोग्य पायाभूत सुविधा सेल क्र. मु.अ./इ.दे./११७८३/एचआयसी दि. १४.१०.२०२१

लग र्र-चितिरा अन्नजा

लयु इ-ानावदा सूचना					
विभाग	मुख्य अभियंता (इ. दे.)				
उप विभाग	उप मुख्य अभियंता (आरोग्य पायाभूत सुविधा सेल)				
निविदा क्र.	बोली क्र. ७१०००१४३२०				
विषय	"एफ/दक्षिण वॉर्ड येथे केईएम रूग्णालय, परेलच्या परिसरामध्ये मुली/मुलांच्या वसतीगृह इमारत आणि सर्व्हन्ट चाळीची महत्त्वाची संरचनात्मक दुरुस्ती."				
निविदा विक्री	दि. १८.१०.२०२१ रोजी स. ११.०० पासून दि. २७.१०.२०२१ रोजी दु. १२.०० वाजेपर्यंत				
वेबसाईट	http://portal.mcgm.gov.in				
संबंधित व्यक्ती	स.अभि.(एचआयसी) शहर/अ.अभि.(एचआयसी) शहर				
नाव	श्री. राहुल इशि/ श्री. प्रशांत सुदेवाड				
दूरध्वनी क्रमांक	055-5860963£				
ईमेल आयडी	dyche01hic.pd@mcgm.gov.in				

सही/-आर. टी. सोनावणे उप मु.अभि.(एचआयसी)

कोणताही ताप असू शकतो हिवताप/मलेरिया.

पीआरओ/१३०६/जाही./२०२१-२२

'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस' आणि 'सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया' या मनोरंजन विश्वातील दोन मोठ्या वाहिन्यांचे समूह एकञ येणार असल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली होती. परंतु विलीनीकरणाच्या या घोषणेनंतर 'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस' आणि त्याचा सर्वात मोठा भागधारक असणाऱ्या 'इन्ट्हेस्को' ग्रुपमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विलीनीकरणाने भागधारक आणि भागधारकांच्या हितास हानी पोहचणार नाही, असे 'झी'च्या संचालक मंडळाने म्हटले असले तरी हा करार भागधारकांच्या हिताचा नसल्याचे 'इन्टहेस्को'चे म्हणणे आहे. 'झी' विरुद्ध 'इन्टहेस्को' हा वाद सध्या राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे पोहोचला आहे. 'झी' समूह आणि 'इन्ट्हेस्को' हे दोघेही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडत असताना आता 'इन्ट्हेस्को'ने नवे शस्त्र उपसले आहे. 'झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस'च्या अडीच लाख भागधारकांना खुले पत्र लिहीत 'इन्व्हेस्को'ने या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे 'इन्व्हेस्को'कडून आपल्यावर एका मोठ्या भारतीय उद्योग समूहाशी करार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आणि करार न झाल्याने गोएंका कुटुंबाला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप झी ने केला आहे.

झी- सोनीचे विलीनीकरण

नव्या वादाला आमत्रण



यासाठी कंपनीच्या समभागधारकांची विशेष साधारण सभा बोलवावी, अशी नोटीस 'इन्व्हेस्को'ने कंपनीच्या संचालक मंडळाला ११ सप्टेंबरला पाठवली होती. या सभेमध्ये सुभाष चंद्रा यांचा मोठा मुलगा असलेल्या पुनीत गोएंका यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून हटवण्याच्या मागणीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार होता. सभेत ५० टक्क्यांवर भागधारकांची अनुमती मिळाल्यास गोएंकांना संचालक पद सोडावे लागणार होते. परंतु त्याआधीच 'झी'ने सोनीबरोबर विलीनीकरण कराराची घोषणा केल्याने सर्व भागधारकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे 'इन्व्हेस्को'चे म्हणणे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या करारासोबतच पुनीत गोएंका मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठी काम पाहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

दुसरीकडे, 'झी'ने 'इन्व्हेस्को'वर नाराजी व्यक्त करत आपली बाजू मांडली आहे. 'इन्व्हेस्को'च्या दोन प्रतिनिधींनी गोएंका यांच्याकडे भारतातील एका मोठ्या

उद्योग समहाशी 'झी'ने करार करावा असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावामध्ये करार झाल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनीत गोएंका यांची नियुक्ती केली जाईल असे वचनही देण्यात आले होते. परंतु काही कारणांनी पुनीत गोएंका यांनी ही ऑफर नाकारली आणि त्यानंतर सोनीसोबत करार केला. आपली ऑफर नाकारल्याने नाराज झालेल्या 'इन्व्हेस्को' ग्रुपने मग 'झी' समूहाला आणि गोएंका कुटुंबीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आणि या विलीनीकरणाबद्दल भागधारकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे , 'झी'ने म्हटले आहे.

दरम्यान, 'झी' एन्टरटेन्मेंटचे संस्थापक आणि अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी एका मुलाखतीत 'इन्व्हेस्को' ग्रुप कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून हे रचले जात असल्याचा आरोप केला आहे. ' 'इन्व्हेस्को' आमच्या सर्वात जन्या भागधारकांपैकी एक आहे आणि ते असे पाऊल का उचलत आहेत हे मला समजत नाही. 'झी'चे खरे मालक त्यांचे अडीच लाख भागधारक आहेत. त्यांना निर्णय घेऊ द्या. 'इन्व्हेस्को' हा एक खाजगी इक्रिटी फंड आहे. कोणताही खाजगी इक्रिटी फंड 'झी' टीव्हीसारखे मोठे नेटवर्क चालवू शकणार नाही. त्यामुळे नक्कीच 'इन्व्हेस्को'च्या खांद्यावर बंदुक ठेवून, कंपनी कायद्याच्या नियमाच्या आडून कोणीतरी 'झी' काबीज करण्याचा डाव रचत आहे. परंतु कोणतेही संकट आले तरी आम्ही लढायला सज्ज आहोत.' असे सुभाष चंद्रा म्हणाले आहेत.

महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सु.नि. व पू.) न्यायाधिकरण, रुम क्र. २६ व २९, तळ मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ खालील परिशिष्टात दर्शविलेल्या धारकांनी या न्यायाधिकरणापुढे उप जिल्हाधिकारी (अति/निष्का) व सक्षम प्राधिकारी यांनी ११ होर केलेल्या गलिच्छ वस्ती घोषणेविरुद्ध अपिल दाखल केले आहे. सदर मिळकतीतील रहिवाशांना महाराष्ट्र गलिच्छ वस्ती अधिनियम १९७१ मधील कलम ४ (५) अन्वये या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की सदर रहिवाशांनी तसेच हितसंबंधितांनी या न्यायाधिकरणापुढे ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत त्याचे म्हणणे लेखी स्वरुपात दाखल करावे तसे न केल्यास सदर

रहिवाशांना काहीही मांडावयाचे नाही असे समजून अपिलाचे सुनावणी केली जाईल याची नोंद घ्यावा.

	अ. क्र.	अपिलकर्त्याचे नाव	अपिल क्र.	मिळकतीचे वर्णन	जाहीर झालेली अधिसूचना क्र.	राजपत्राचा दिनांक
	٧.	श्री. रविंद्र लक्ष्मीदास पंजवानी ६१०, हेरिटेज पॅरोडी,१,तुलास्कर वाडी, साई नगर, एम.जी. क्रॉस रोड नं. १, मुंबई - ४०० ०६७. व २ इतर विरूध्द उप जिल्हाधिकारी (अति/निष्का) व सक्षम प्राधिकारी तालुका बोरीवली एस.आर.ए बिल्डिंग, वांद्रे (पू), मुंबई - ४०००५१	₹५/२०२१	सर्व्हें क्र. ३४, हिस्सा क्र. ६, ओल्ड फाळणी क्र. ४, सी.टी. एस.क्र.२०८ (भाग), २१७ (भाग) आणि २१८ गांव मागाठाणे, तालुका बोरीवली, मुंबई.	क्र. एसएए-बोरीवली/ XIV	२४ नोव्हेंबर, १९८३
١	f	देनांकः १३ १० २०२१			सही/-	

मंबर्डः ४०००५१

न्यायाधिकरणा

अध्यक्ष महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सु.नि. व पु.) न्यायाधिकरण

आर्ट्सन इंजिनियरिंग लिमिटेड

सीआयएन: L27290MH1978PLC020644 (टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी)

कार्यालयः २ रा मजला, एक बोलेवर्ड, लेक बोलेवर्ड रोड, हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई - ७६, महाराष्ट्र.

दूर. क्र.: ०२२-६६२५५६००; ईमेल: investors@artson.net; वेबसाईट: www.artson.net ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या(यूएफआर) विवरणपत्राचा सारांश

90.08.2029 0505.90.06 39.03.2029 रोजी संपलेली रोजी संपलेली सहामाही सहामाही 72.0787 ५९५४.७३ 94232.90 (492.08) (499.96) (५६७.८८) 65.89

रोजी संपलेले १ वार्यातन एकण उत्पन्न २ कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) ३ कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) उ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ३६९.२० ३६९.२० ३६९.२० ६ गत वर्षीच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानसार राखी (३५७.७३) (३५७.७३) प्रतिभाग उत्पन्न (रु. १/- प्रत्येकीचे) . मूळ (9.48) (9.87) 0.28 0.28 (9.84)(9.48)

ठिकाणः पुणे

. दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचा संचित तोटा (इतर सर्वसमावेशक उत्पनांसह) रु. ४,६२२.१९ लाख एवढा आहे. गत वर्षादरम्यान झालेल्य लक्षणीय कार्यरत तोट्यामुळे आणि इतर संकेतांमुळे, कंपनीच्या संचालक मंडळासह व्यवस्थापनाने गोईंग कन्सर्न म्हणून सुरू राहण्याबाबत त्यांच्या क्षमतेचे मूर्त्यांकन केले. संचालक मंडळाने मंजूर व्यवसाय योजनेच्या त्यांच्या आढाव्यावर आणि वित्तीय निष्कर्षांच्या दिनांकापासून पुढील बारा महिन्यांकरित बनिवलेल्या भविष्यातील रोखीच्या प्रवाहाच्या अंदाजावर आधारित असे मुल्यांकन केले आहे की. खालील कारणे विचारात घेता वित्तीय निष्कर्षाच्य दिनांकापासून पुढील बारा महिन्यांकरिता त्यांचे रोख प्रवाह आवश्यकता प्राप्त करणे कंपनीस शक्य आहे:

अ) खालील बाबींवर लक्ष केंद्रीत करून कंपनीस भविष्यात व्यवसायात वाढ, ऑपरेटींग मार्जिनमध्ये सुधारणा आणि रोख प्रवाहामध्ये सुधारणा अपेक्षित

कंपनीकडे दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी जवळपास रु. २०,७४४.०१ लाखांची आरक्षित ऑर्डर प्रलंबित आहे. त्याव्यतिरिक्त, कंपनीने वापूर्व बोली लावलेल्या काही ऑर्डर्स प्राप्त होण्याबाबत कंपनी आशावादी आहे.

कंपनी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ('टीपीएल") होर्ल्डींग कंपनीकरिता अनेक प्रकल्पांच्या बोली प्रक्रियेमध्ये आहे आणि त्यांना स्पर्धात्मक बोली आणि आर्क्स लेक्य प्रायसिंग बॉर्क्सवर आधारित टीपीएल कडूब येत्या त्रैमासिकामध्ये ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे

कंपनीने पुढील तिमाहीमध्ये ग्राहकांच्या दाव्यांकरिता यशस्वी पाठपुरावा करण्याची कंपनीची योजना आहे, ज्यामुळे त्यांचे ऑपरेटींग मार्जिन्स

तसेच त्यांचा रोख प्रवाह लक्षणीयरित्या वाढू शकेल.

कंपनीचे काही महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि या प्रकल्पांची प्रलंबित कामे पुढील त्रैमासिकामध्ये पूर्ण करण्यार्च कंपनीची योजना आहे. यामुळे देयके न केलेली महसूल रक्कम कमी होईल आणि त्यामुळे कंपनीचे कार्यरत भांडवल/रोख प्रवाह स्थितीमध्ये

कंपनी त्यांची कर्ज घेण्याची सुविधेचे पुनरावलोकन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे आणि सध्या धनकोंसह कमी व्याजदराकरिता बोलणी करीत

आहे. याद्वारे त्यांचे वित्तीय खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामुळे एकूण मार्जिनमध्ये सुधारणा होईल. ३० जून, २०२१ रोजी संपतेल्या त्रैमासिकादरम्यान, कंपनीने त्यांचे रू. १,००० लाख एवढ्या किंमतीचा धारणा कंपनीस देय व्यवसाय १ वर्षांच्या कालावधीकरिता व्याज मुक्त कर्जामध्ये परावर्तित केला. यामुळे कंपनीच्या एकूण खेळत्या भांडवल स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे.

त्याव्यतिरिक्त, भारतीय लेखा मानक १०९च्या आवश्यकतांनुसार, कंपनीने प्राप्त केलेल्या व्याजमुक्त कर्जावर मानिव आर्थिक लाभाची गणन केली आहे आणि सदर लाभ इतर इक्विटीस घेण्यात आला ज्यामुळे त्यांच्या निव्वळ किंमत स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. ब) टीपीएलने कंपनीच्या मंडळावर दि. ३० सप्टेंबर, २०२९ रोजी दोन संचालकांना नामांकित केले होते, जे त्यांचे नियमित कार्यरत आणि व्यवसाय पाठिंबा

वरील मूल्यांकनावर आधारित, व्यवस्थापनाने सोबतचा वित्तीय निष्कर्ष गोईंग कन्सर्न तत्वावर बनविला आहे.

. कोर्विड-१९ भारतासह, जगभरात पसरल्यामुळे, आर्थिक उपक्रमांमध्ये घट निर्माण झाली आहे. जरी आता परिस्थिती सुधरली असली, तरी कंपनीचा व्यवसाय/कामकाज किती प्रमाणात बाधित आला आहे हे भविष्यातील घडामोडींवर अवलंबून आहे जे अजुनही अनिश्चित आहे. जरी दि. ३० सप्टेंबर, २०२९ रोजी कंपनीकडे रु. २०,७४४.०१ लाखांची ऑर्डर बुक केलेली असली, तरी कोविड-१९ मुळे कंपनीच्या कामकाजावर किती परिणाम होईल याबाबत किंचित अनिश्वितता आहे. तसेच, कंपनीने विशिष्ट अंदाज, संचयी माहिती आणि व्यवसायाबाबत समज आणि भविष्यातील आर्थिक स्थितीचे विद्यमान संकेत यावर आधारित "गोईंग कन्सर्न" पुनर्प्राप्तीचे मूल्यांकन आणि मालमत्तांचे वाहून जाणारे मूल्य इ. केले आहे आणि जेथे आवश्यक तेथे तडजोडी केल्य आहेत. तथापि, वित्तीय विवरणपत्राच्या मंजुरीच्या दिनांकास त्या अंदाजापेक्षा खरा परिणाम वेगळा असू शकतो.

संचालक मंडळाकरिता आणि त्यांच्या वतीने

ਬਨੀ/ विनायक के. देशपांडे

अध्यक्ष

दिनांकः १६ ऑक्टोबर, २०२१

3 4 05 42 35 30 00 40 200 980 920

सोम. दि.१८/१०/२०२१

शुभ 🖫 राशी

300 949 939

होण्यासाठी अफगाणिस्तानात परतले. ते बुरहानुद्दीन

रब्बानीचे जवळचे सहकारी होते.